

परिमाणलित (wie eben) adj. *rund gemacht* Kir. 5,42.
 परिमत् (von मन् mit परि) Vop. 26, 78.
 परिमन्थर (प० + म०) adj. f. *आ* *überaus langsam*: गति Cīc. 9, 78.
 परिमन्द (प० + म०) adj. *überaus matt*: *सूर्यनयनो दिवसः* Cīc. 9, 3.
 adv. *klein wenig*: *भित्त* 27.
 परिमन्दता (vom vorherg.) f. *Abgespanntheit, das Gefühl der langen Weile* Cīc. 9, 39.
 परिमन्थु (प० + म०) adj. *etfersüchtig* oder *grollend*: कृषिद्विषे मरुतः परिमन्थव इषु न सज्जत द्विषम् RV. 1, 39, 10.
 परिमर (von मर mit परि) 1) adj. *abgängig*: वृषभौ परिमरी TS. 5, 6, 21, 1. — 2) m. *ब्रह्मणः परिमरः* *das Hinschwinden rings um das Brahman, den Zauber*, heisst eine auf den Untergang der Widersacher gerichtete magische Handlung: *यो ह वै ब्रह्मणः परिमरं वेद पर्येनं द्विषतो भ्रातृव्याः परि सपत्ना म्रियते* Ait. Br. 8, 28; vgl. Taitt. Up. 3, 10, 4, wo पर्येनं st. पर्येणा zu lesen ist, und Colebr. Misc. Ess. I, 44. Nach Çāṅk. ist ब्रह्मणः परिमरः = वायुः = आकाशः. देवः परिमरः soll den प्राण bezeichnen, Ind. St. 1, 407.
 परिमर्द (von मर्द् mit परि) m. *Verbrauch*: उपार्जनं च द्रव्याणां परिमर्दश्च MBh. 12, 2185. *Aufreibung* (eines Feindes), *Vernichtung*: (बाह्लीकान्) मरुता परिमर्दनं वशे चक्रे 2, 1030.
 परिमर्दन (wie eben) n. nom. act. Vjutr. 137.
 परिमर्श (von मर्ष् mit परि) m. *Erwägung, Betrachtung*: आत्मनः परिमर्शेषा (sic) बुद्धिं बुद्ध्या विचारयेत् MBh. 12, 4370.
 परिमल m. 1) *Wohlgeruch* (Halā. 1, 77), *ein wohlriechender Stoff*: *भूतो वाताः* Bhatr. 1, 33. 36. Spr. 434. 592. Megh. 26. 68, v. 1. Çāṅk. Ch. 60, 1. Gīt. 1, 32. Rāga-Tar. 1, 372. *मसृणचन्दनपङ्कमिश्रकस्तूरिकापरिमलोत्थविसर्पिगन्धा* Kauṣap. 8. *कर्पूरगुरुकस्तूरिकादिपरिमलविशेषान्* — *प्रेषयन्* Pañkāt. 47, 8. 268, 8. ed. ord. 49, 14. Amar. 84. *नवपरिमलगन्ध* Spr. 1482. Am Ende eines adj. comp. f. *आ* Spr. 247. Nach AK. 1, 1, 4, 19. H. 1391. an. 4, 291 und Med. I. 135 *ein durch Reiben erzeugter Wohlgeruch*; nach AK. 3, 3, 13. H. an. Med. (st. ऽतिमर्द ist wohl विमर्द zu lesen) und Halā. 4, 84 *das Zerreiben* (wohlriechender Stoffe); nach Med. *ein beim Coitus sich entwickelnder Wohlgeruch* (सुरतोपमर्दविकसच्छरीररगादिसौरभे; vgl. Megh. 26); vgl. 3. — 2) *eine Versammlung von Gelehrten* Çabdār. im ÇKDr. — 3) *ehelicher Genuss* (संभोग) Valā. beim Schol. zu Kir. 10, 1. *ज्ञा लक्ष्मीः* Kir. 10, 1; vgl. 1. am Ende. — 4) N. pr. eines Dichters Verz. d. Oxf. H. 124, a. — 5) Titel eines Werkes Verz. d. Oxf. H. 108, a. eines Commentars des Amarakandra zur Kāvjakalpalatāvṛtti Z. d. d. m. G. 2, 339 (161, a). परिमल oder vollständig वेदात्तकल्पतरुपरिमल Titel eines Commentars des Apjājadikshita zum Vedātakalpataru Colebr. Misc. Ess. I, 333. 337. मरुताकृत्या० Bez. eines Zauberspruchs Verz. d. Oxf. H. 98, a, 15.
 परिमाण (von मा mit परि) n. 1) *das Messen* Kāt. Çr. 1, 2, 23. अम्भसः Varāh. Brh. S. 23, 1. 3. Schol. zu P. 1, 2, 27. — 2) *Umfang, Maass, Gewicht, Dauer, Anzahl, Betrag* Kār. zu P. 5, 1, 19. AK. 2, 9, 89. 3, 4, 25, 180. Halā. 5, 15. अग्निमीत परिमाणं पृथिव्याः RV. 8, 42, 1. Kāt. Çr. 1, 3, 13. 4, 3, 8. 22, 1, 16. MBh. 1, 7868. 2, 431. VS. Prāt. 2, 23. P. 2, 3, 46. 4, 1, 22. 5, 2, 39. 7, 3, 17. 26. 5, 2, 37. Vārtt. 7. अघ्न० 6, 1, 79. Vārtt. 3. गगन०

Spr. 461. Suçr. 1, 91, 17. 126, 2. Varāh. Brh. S. 52, 26. 58, 3. 67, 106. 69, 25. Çāṅk. zu Brh. Ār. Up. S. 138. fg. Rāga-Tar. 5, 111. Mārk. P. 54, 2. प्रकृति० Kāç. zu P. 5, 1, 9. त्रसरेणवो ऽष्टौ विज्ञेया लितिका परिमाणतः M. 8, 133. पल० Pañkāt. II, 84. Taitt. Prāt. 2, 11. Kap. 1, 131. Sāṅkhar. 15. Kanāda 1, 6. Tarkas. 5. अत्रार्० Lātj. 7, 9, 6. अस्माभिरुषिताः सम्यग्ज्वने मासास्त्रयोदश । परिमाणेन तान्यश्य तावतः परिवत्सरान् ॥ MBh. 3, 1407. कालस्य परिमाणेन लब्धाकारः Hariv. 1033. स्वकाल० Kumāras. 2, 8. काल० P. 7, 3, 15, Sch. व्याधिमृच्छति कल्पत्तपरिमाणम् Mārk. P. 14, 93. जीवतां परिमाणज्ञ सैन्यानामपि पाण्डव । कृतानां यदि ज्ञानीषे परिमाणं वदस्व मे ॥ MBh. 11, 763. 13, 5229. नानाप्रहरणानां च परिमाणं न विद्यते Hariv. 13745. श्लोकानाम् R. Gorā. 1, 4, 11. 5, 72, 3. संख्या० P. 5, 2, 41. परिमाणं (das Maass des Vergehens) विदित्वा च दण्डं दण्डेषु भारत । प्रणयेयुः MBh. 15, 197. Am Ende eines adj. comp. f. *आ* Çāṅk. zu Brh. Ār. Up. S. 293. परिमाण MBh. 1, 287. 294. 2, 1211. 6, 161. 12, 13019. 14, 525. Jāgn. 2, 262. प्रतिग्रहपरिमाण der Betrag eines empfangenen Geschenks 1, 319.

परिमाणक n. = परिमाण 2. Bhāshāp. 94.
 परिमाणवत् (von परिमाण) adj. *messbar*; davon. nom. abstr. *वत्त्वं* n. Madhjam. 117.
 परिमाणिन् (von परिमाण) adj. *was gemessen wird* P. 2, 2, 5. 1, 51, Vārtt. 3. 5, 1, 58. Vārtt. 2.
 परिमाद् (von मद् mit परि) f. Bez. von sechszehn Sāman, welche zum Mahāvratatotra gehören, TBr. 1, 2, 6, 5. Çat. Br. 10, 1, 2, 8. Pañkāv. Ba. 5, 6, 11. Lātj. 3, 9, 1.
 परिमाद् (wie eben) m. dass. Çāṅk. Br. 17, 12, 5.
 परिमार्हणु (von मर्ष् mit परि) adj. Vop. 26, 144.
 परिमार्ग (von मार्ग mit परि) m. *das Umhersuchen*: विबोधश्चेतनावात्सिद्धिमात्परिमार्गकृत् Pratāpar. 53, 6, 7.
 परिमार्गण (wie eben) n. *das Nachspüren, Aufsuchen*: सीतायाः (obj.) MBh. 3, 11203. R. 3, 78, 19. 4, 3, 23.
 परिमार्गितव्य (wie eben) adj. *aufzusuchen*: ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन्गता न निवर्तन्ति भूयः Bhāg. 15, 4.
 परिमार्गिन् (wie eben) adj. *nachspürend, aufsuchend, nachgehend*: स्वकार्य० MBh. 13, 5355.
 परिमार्ग्य partic. fut. pass. von मर्ष् mit परि P. 3, 1, 113, Sch. — Vgl. परिमृज्य.
 परिमार्ज (von मर्ष् mit परि) adj. *streichend, abwaschend, reinigend*; s. तुन्द०.
 परिमार्जन (wie eben) n. 1) *das Abwischen. Reinigen* Kāt. Çr. 12, 6, 22. Schol. zu Cīc. 9, 36. — 2) *eine best. süsse Speise*: मधुतैलघृतैर्मध्ये वेष्टिताः समिताश्च ये (lies पाः, wie u. मधुमस्तकं gedruckt ist) । मधुमस्तकमुद्दिष्टं तस्याख्या परिमार्जनम् ॥ Çabdaē. im ÇKDr.
 परिमिन्त् (von मि, मिनाति) f. *Deckbalken, Verbindungsholz* oder dergl. Av. 9, 3, 1.
 परिमित s. u. मा mit परि und अपरिमित.
 परिमिति (von मा mit परि) f. *Maass, Quantität* Bhāshāp. 3.
 परिमितन (von मिल् mit परि) n. *Berührung* Ratnāv. 40, 11.
 परिमुखम् (प० + मुख) adv. *um das Gesicht herum* so v. a. *um Jmd*